

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी अमरावती व अकोला महानगरपालिकेस वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
गृहनिर्माण विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: प्रआयो-२०१६/प्र.क्र.७८/गृनिधो-२.

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-३२.
दि. ०३ जानेवारी, २०१७.

वाचा - शासन निर्णय समक्रमांक दिनांक-२९ डिसेंबर, २०१६.

शासन शुध्दीपत्रक :-

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्राप्त झालेला निधी अमरावती व अकोला महानगरपालिकेस वितरीत करण्याबाबत दि.२९ डिसेंबर, २०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ मधील

या प्रयोजनावर होणारा खर्च मागणी क्र.क्यु-३ मुख्य लेखाशीर्ष २२१६, गृहनिर्माण, ८०-सर्वसाधारण, १०३ गृहनिर्माण मंडळे इत्यादींना सहाय्य (०८) सर्वासाठी घरे (०८) (०१) सर्वासाठी घरे - अंमलबजावणी यंत्रणा सहाय्यक अनुदाने केंद्र हिस्सा (६०%) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशीर्षाऐवजी खालीलप्रमाणे लेखाशीर्ष वाचण्यात यावे.

“या प्रयोजनावर होणारा खर्च मागणी क्र.क्यु-३ मुख्य लेखाशीर्ष २२१६, गृहनिर्माण, ८०-सर्वसाधारण, १०३ गृहनिर्माण मंडळे इत्यादींना सहाय्य (०८) सर्वासाठी घरे (०८) (०१) सर्वासाठी घरे - अंमलबजावणी यंत्रणा सहाय्यक अनुदाने (२२१६ २९९६) केंद्र हिस्सा (६०%) ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर)”

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०१०३१६३५२४४५०९ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(स.शं.जगदाळे)

शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन (पत्राने)
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधानसचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
३. मा.मंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.

५. मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
६. मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
७. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-३२.
८. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व) मुंबई-५१.
९. आयुक्त, अकोला व अमरावती महानगरपालिका.
१०. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) मुंबई.
११. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) नागपूर.
१२. जिल्हा कोषागार अधिकारी, अकोला व अमरावती.
१३. उप सचिव, वित्त विभाग(कार्यासन अर्थ-३), मुंबई-३२.
१४. सह सचिव, भारत सरकार, आवास आणि शहरी गरिबी उपशमन मंत्रालय, निर्माण भवन, नवी दिल्ली-११००११ (नोंदणीकृत डाकेने)
१५. सह संचालक, लेखा व कोषागरे कॉम्प्युटर सेल, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई.
१६. निवडनस्ती/गृनिधो-२ कार्यासन, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.